



May 22, 2024

To, **BSE Limited,** Dept. of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Fort, Mumbai – 400001.

[BSE Scrip Code: 512247]

Subject: Newspaper Advertisement for Notice of 38th Annual General Meeting, Book Closure and E-Voting.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, please find enclosed herewith the copy of advertisement published in newspapers on May 22, 2024 relating to Notice of the 38th Annual General Meeting, Book Closure and E-voting information given to shareholders.

Kindly take the above on your record.

Thanking You,

Yours faithfully, For **ASHIRWAD CAPITAL LIMITED**

DINESH PODDAR MANAGING DIRECTOR DIN: 00164182

Encl: As above

PUBLIC NOTICE

During her lifetime one Smt. Gauraba Kashinath Gaikwad was absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled of share, right, title and premises being Flat No. 303 admeasuring about 225 sq. ft. carpet area on the 3rd floor in the "A" Wing of the Building known a: "SHRI HANUMANTA APARTMENT SRA CO OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED Subtract at Barnanwada, M.C. Chhaglal Marg, Vile Parte (East), Mumbai - 400 099, (hereinafter referred to as "the said premises"), and was also entitled to Share Certificate No. 59 for 5 shares of Rs. 10/each bearing distinctive nos. from 291 to 295 (both inclusive) (hereinafter referred to as "the said shares") in the capital of the society. The said Smt. Gaurabai Kashinath Gaikwad died intestate at Mumbai on 31/01/2022 leaving behind her five maried daughters viz. (i) Mrs. Vimal Sonu Jadhav allas Vimal Kashinath Gaikwad, (ii) Mrs. Pushpa Tipu Jadhav allas Pushpa Kashinath Gaikwad, (iii) Mrs. Shobha Manik Jadhav allas Shobha Kashinath Galkwad, (Iv) Mrs. Sanjivani Raju Jadhav alias Sanjivani Kashinath Galkwad, (y) Mrs. Sumati Rajendra Jadhav alias Sumati Kashinath Gaikwad, and two sons viz. (i) Mr. Ratan Kashinath Gaikwad (since deceased) and (ii) Mr. Shashikant Kashinath Gaikwad, as her only hers and legal representatives as per the law of succession by which she was governed at the time of her death. The same Ratan Kashinath Galkwad also died on 17/10/1997 leaving behind him his widow Smt. Chandrabhaga Ratan Gaikwad as his only heir and legal representative as per the law of succession by which he was governed at the time of his death

The said legal heirs viz. (I) Smt Chandrabhaga Ratan Gaikwad alongwith (ii) Mrs. Vimal Sonu Jadhav alias Vimal Kashinath Gaikwad, (iii) Mrs. Pushpa Tipu Kashinati Galkwad, (iii) Mis. Pushpa inju Jadhav alias Pushpa Kashinath Galkwad, (iv) Mrs. Shobha Manik Jadhav alias Shobha Kashinath Galkwad, (v) Mrs. Sanjiyani Raju Jadhav alias Sanjiyani Kashinath Galkwad and (vi) Mrs. Sumati Rajendra Jadhav alias Sumati Kashinath Gaikwad became absolutely seized off and otherwise well and sufficiently entitled to the said premises and the said shares.

By a Release Deed dated 16/05/2024 the said (i) Smt. Chandrabhaga Ratan Gaikwad alongwith (ii) Mrs. Vimal Sonu Jadhav alias Vimal Kashinath Gaikwad, (iii) Mrs. Pushpa Tipu Jadhav alias Pushpa Kashinati Gaikwad, (iv) Mrs. Shobha Manik Jadhav alias Shobha Kashinath Gaikwad, (v) Mrs Sanjivani Raju Jadhav alias Sanjivani Kashinath Gaikwad and (vi) Mrs. Surnati Rajendra Jadhav alias Sumati Kashinath aikwad as the "Releasors" therein and Mi Shashikant Kashinath Gaikwad as the "Releasee" therein, the Releasors therein out of natural love and affection have released and relinguished their share, right, title and interest in the said premises and the said shares in favour of the Releasee absolutely and forever. The said Release Deed dated 16/05/2024 is duly registered vide Sr. No BDR-17/8537/2024 dated 16/05/2024.

Any persons having or claiming any right, title or interest in the said premises or the said shares thereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at the office at Society Office, within 14 days from the date of publication of this notice failing which all such right, title or interest shall be deemed to have been waived. <u>THE SCHEDULE ABOVE REFERRED TO</u>

Flat No. 303 admeasuring about 225 sq. 1 carpet area on the 3rd floor in the "A" Wind o the Building known as "SHRI HANUMANTA APARTMENT SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Barnanwada M.C. Chhagla Marg, Vile Parle (East) Mumbai - 400 099.

Share Certificate No. 59 for 5 shares of Rs. 10/- each bearing distinctive nos. from 291 to 295 (both inclusive). Sd/-

Secretar Shri Hanumanta Apt. SRA CHS Ltd. Barnanwada, Vile Parle (E) Mumbai - 400 099.

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN tice is hereby given on behalf of my ent MR. NAZAR MOHAMMAD RASHID client MR. NAZAR MOHAMMAD RASHID KHAN, who is the absolute owner of Shop No.07, Ground floor, M.K. Tower, Pakeezah Complex, Kausa, Mumbra, Dist. Thane-400 612, bearing Survey No. 126, Hissa No. 3 (Part). Further the original Builder Agreement (First Agreement) dated 02-04-1991 entered between M/S. PAKEEZAH BUILDERS & DEVELOPERS <u>AND</u> MRS, SUGRA BI & NASEEM BANU SHAIKH and the Second Agreement entered PAKEEZAH BUILDERS & DEVELOPERS AND MRS. SUGRA BI & NASEEM BANU SHAIKH and the Second Agreement entered between MRS. SUGRA BI & NASEEM BANU SHAIKH (Khan) in respect of the aforesaid Shop has been lost or misplaced for which complaint of the above two agreements were lodged with Mumbra Police Station on dated 01-02-2012 and the certificate in respect of the same was issued. Further my client has lost the certificate of the said two lost agreements for which complaint was lodged at Mumbra Police Station on dated 07-05-2024 vide Missing Complaint No. 732/2024. Any person who finds the said certificate should intimate to the undersigned & if any person or persons, Bank, Financial Institution having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or having above agreement/s are hereby called unon to intimate to the undersigned encumbrance howsoever or otherwise or having above agreement/s are hereby called upon to intimate to the undersigned with **14 days** from the date of publication of this notice of his/her such claim of any with all supporting documents failing which my client will deal with the said shop in any manner and thereafter if any of such person/s claim shall be treated as waived & not binding on my client.

Under my Instruction (MR, NAZAR MOHAMMAD RASHID KHAN)

ste:22/05/2024 (Advocate High Court) ffice: AA/46 Naseem Baug, Shadi Mahal Hall Road, Amrut Nagar, Mumbra, Dist. Thane - 400612. Mobile: 70219 44501

Place: Mumbai

Date: 22.05.2024

SHAIKH FAIZ AHMED

PUBLIC NOTICE O ALL PERSONS, let it be known that my

othawala presently residing at 1624, Wes fontrose Avenue, Chicago, Illinois Zip Code 60613, USA, the Principal, do hereby Revoke In its Entirety that certain Power of Attorney ated 16th September 2022, thereby ppointed 1) Mr. Mohammed Ayyub Abdullah andhi And 2) Mr. Azim Amin Renavikar, a lawful Attorney to look after schedule o property i.e. C.S. No.240, Byculla Division situated at 68/70, Clare Road (Mirza Galib Marg), Mumbai-400 008. This revocation of wer of Attorney shall be conclusively for all purpose, from the date of execution as set forth below. My client do hereby revoke ancel and make void the Power of Attorney therein given and contained, for all matters granted to such Attorney-in-fact. Public Notice this revocation of Power of Attorney shall be binding on every person or entity. The aforesaid my client / principal absolves from liability of any person who acts in accordance with this Revocation of Power of Attorney This Revocation of Power of Attorney ublished on this 21st day of May 2024 a . Mumbai. Date: 22.05.2024

Adv. Arif.Z.Khan & Co. Place: Mumbai Advocate High Court, Bombay Office No.2, Ground Floor, Opp Shalima Restaurant, Mumbai-400 003 Mobile:- 9892641364 Email id: adv.azkhan@gmail.com

NOTICE

Shri RAMESH M MISHRA and Shrimati SAVITABEN R MISHRA are joint Member of Kandori Nagar Co-Operative Housing Society Ltd. having address at 199-215, Panjrapole Road, Mumbai-400 004 and holding ROOM No. **310** in the building of the society, Shri RAMESH M MISHRA died on 12.10.2012 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heir/s or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property within a period **15 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of society. If no claims/objections are received within the period prescribed above the society call be free to deal with within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be deal with in the manner provided under the bye-laws of the society shall be deal with in the maintine provided differ the bye-haws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Secretary/Manager of the society between 01.30 P.M. to 03.30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its provided

> For and on behalf of The Kandori Nagar Co-op. Housing Society Ltd.

OM R KOTHARI Hon. Secretary

	जाहार सुचना
त	माम जनतेला याद्वारे सुचीत करण्यात येते की सागर पार्क
क	गे. ओप.हा.सो.लिं चे सभासद व सदानिका क. ३०५
ति	सरा मजला सागर पार्क सोसायटी, सागरशेत पेट्रोलपंप
ਹ	ग समोर, वसई पश्चिम ता. वसई जि. पालघर या
₽	।ळकतीचें मालक मयत वेरोनिका रॉजर मिस्कीटा हे
	ति व दि. २/११/२०२१ रोजी मयत झाले असून त्यांच्या
म	त्युपश्चात सदर सदनिका त्याताल शेअर्स सहित त्यांचे
	र्ती श्री. रॉजर स्टीफन मिस्कीटा यांच्या नावे सोसायटीने
ह	स्तांतरीत करावयाचे ठरविले आहे. जर इतर कोणत्याही
ਕ	ग्क्तीला वा संस्थेला वर उल्लेख केलेल्या सदनिका
	दर्भात कोणताही हक्क दावा आणि हितसंबंध असल्यास
	सदरची सुचना प्रसिध्द झाल्यापासून २१ दिवसात पुष्टयर्थ
	गगदपत्रासोबत आमच्या सोसायटीच्या पत्त्यावर लेखी
₹	ररूपात पाठवावे अन्यथा असे दावे त्यागित व अधित्यागित
	मजण्यात येतील व सदर सदनिका त्यातील शेअर्स सहित
	ो. रॉजर स्टीफन मिस्कीटा यांच्या नावे कायदेशीर रीत्या
ह	स्तांतरीत करण्यात येतील याची नोंद घ्यावी. सही/-
	सचिव (सागर पार्क को. ओप. हा. सो .लि)
q	सई दि. २२/०५/२०२४

client Mr. Salman S/o Muhammed Ooma Poothawala Alias Salman M. Uma

MRS. KIRAN GIRISH GORADIA was the original membe of Madhurima (earlier known as 'Samruddhi') Co-operative Housing Society Limited, situated at M.G. Road, Kandivali (west) Mumbai 400067 and was owner of the Shop No. 31, on Ground Floor, in the Building Madhurima (earlier known as Samruddhi' Co-operative Housing Society Limited. MRS. KIRAN GIRISH GORADIA, died on 15/02/2012 at Mumbai. Vide Registered Release deed dated 24.04.2024 the other legal

heirs have released all their undivided right in respect of said Shop in favour of MR. PANKIT GIRISH GORADIA and he became 100% owner of the said Shop. Now he has applied for transfer. Any person/s who has/have any claim, right, title and interest in

PUBLIC NOTICE

the said Shop and/or in the said share certificate by way of sale gift exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any othe manner whatsoever should intimate the same to the undersigned within 15 days from the date of publication of this notice at th address provided hereunder. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said Shop and my client shall accordingly proceed to complete the process of transfer.

> Mrs. Sneha S. Desai (Advocate)

Shop No.4, Victoria C.H.S.L. Ext. Mathuradas Road Kandivli (W), Mumbai- 400067 Email:snehansudesai18@gmail.con Mob: 9022161620

Appendix-16 (Under the Bye-law No. 35)

The Form of Notice inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased member in the capital/property of the Society. NOTICE

LATE LAXMIBAI HIRAJI KADAM, was the former sole owner and member of Sebestian Apartment C.H.S. Limited, having address at, Sebestian Apartment C.H.S. Limited, Kevr Pada, S.V. Road, Amboli, Jogeshwari (West), Mumbai 400 102, having her individu 100% shares and ownership rights and title and who is holding Flat No. A-08, Ground floc A Wing, who died intestate on 4th December, 2019, at Mumbai and she was holding Fix shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No. 8, having Dist. Nos. 36 to 40 (bott inclusive), Dated. 2nd September, 1996, in her name, who died without making Nomination.

The above deceased member has left behind son MR. CHANDRAKANT HIRAJI KADAM and two daughters i.e. MS. BHARTI HIRAJI KADAM, MRS. AARTI RAJESH SAWANT, and arandson MR. RAJESH BALKRISHNA KADAM, as the only 4 surviving legal heirs, and grandson of the deceased, have applied to the society for the transfer of name in his favou as the one of the legal heir in respect of flat and the said shares for the entire 100% share of

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objector o objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/the claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided unde the byelaws of the society, on the basis of documents submitted by the applicant. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered byelaws of the society available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with th chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of it

Place: Mumbai Date: 22nd May, 2024

Place: Mumbai

Date: 18th May, 2024

For and behalf Sebestian Apartment C.H.S. Limited Chairman/Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, my client M/s Rapid Industrial Engineers Pvt. Ltd. had get assigned in its favour the leasehold right in respect of Plot No. A-181 in MIDC Thane Industrial Area, situated ithin the village limits of Panchpakhadi, within the limits of Thane Municipa Corporation, Taluka and Registration Sub-District Thane, District and Registration District Thane containing by admeasuring 1124 Sq. Mtrs. along with structure standing thereon (hereinafter referred to as "the said property") from M/s Bombay Plant Pvt. Ltd.

Now as per the condition of transfer order dt.05/04/2016 my client intends to get execute the Deed of Assignment with M/s Bombay Plant Pvt. Ltd. lowever, as per knowledge of my client now where about of the directors. shareholders of M/s Bombay Plant Pvt. Ltd. is not known to my client and hence they cannot be available for execution of the Deed of Assignment.

Hence this notice that, the directors/shareholders of M/s Bomba Plant Pvt. Ltd. is hereby call upon to contact my client or the undersign at the address given below, to execute the Deed of Assignment for the said property, within Fifteen days from the date of publication hereof. After Fifteen days my client will proceed further for cancellation of the condition of execution of Deed of Assignment with MIDC.

Hence this notice that, if said Lessee or any person/s on behalf of him/ them having any claim, charge, right, interest, lease, lien or any other claim whatsoever, against the said property or any portion thereof, he/she may lodge his/her claim in writing supported by the relevant documents within Fifteen days from the date of publication hereof, to the undersigned at the address given below Thereafter my client shall be absolved from any claim/liability from any ne concerning the said property and shall request to MIDC for deleting the condition of execution of Deed of Assignment. Dt. 21st May 2024 Sd/-Sangeeta Garje Add- G-1, Nirmal "B" CHS, Behind Janam Hospital, Uttam Angre Road, Charai, Thane (W). Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Veena Gupta owns and possess, Flat No. B/701 Gokul Vihar-1 CHS Ltd., Situated at Thakur Complex, Kandivali (E), Mumba 400101. 1) Original Agreement for Sale Date

1) Original Agreement for Sale Dated 20.12.1994 made and executed by and between M/s. Dharti Builders & Developers Pvt. Ltd., and Mrs. Shyama Shirlsh Kulkarni, 2) The Original Registration receipt bearing No. BDR/2/1958/97 Dated 03.05.1997 of DR22/1958/97 Dated 03.05.1997 of DR22.111 April 2010 April 201 Agreement Dated 16th April 1996 duly stamped and registered by executing Deed of Confirmation Dated 3rd May 1997 with the office of sub registrar of Assurance at Mumbai made and executed by and between Mrs. Shyama Shirish Kulkarn and 1) Mrs. Vatsala Sharma, 2) Mr. Man Kumar Sharma pertaining to Flat No B/701 have been irrevocably lost and/ misplaced. Any person who has/have any claim on the aforesaid agreement, to or oi the said Flat No. **B/70**1, or any part thereoi by way of lease, lien, gift, licence inheritance, sale, exchange, easemen e, charge, or otherwis er, should make the same know mortgage, to the undersigned in writing at the addres mentioned below specifically statin therein the exact nature of such claim, any, together with documentary evidence within 15 days of the publication of thi Notice. In case no objections are receive within the aforesaid time, it shall I presumed that there are no claimants the aforesaid documents. In the even if the aforesaid documents are found the same shall return the said to the addres ned below

Advocate SMITA R. GHADI

Shop No.76/ EMP 75, Phase 4

Evershine Millennium Paradise

Thakur Village, Kandivali (East Jumbai 400101. Mobile No.996751920

PUBLIC NOTICE

Notice is hereby given in general to public at arge we are in Receipt of Transfer Application by Gift Deed in respect of Flat No.602 on 6th foor (Property) in the building of our Society ov one of our MRS. VIRMATI KANTILAL DESAI in favor of MR. NIRAJ KANTILAL DESAI.

Any Person(s), Society, trust, bank, NBFC's H.U.F., heir(s), financial institutions, Govt, Semi-Govt., Non Govt. Organization/ Agencies, Taxation Authorities, etc. having any right, title claim, objection or interest in espect of the aforesaid property or any part hereof by way of sale, exchange, mortgage ease, sub-lease, inheritance, easement attachment, gift, lien, charge, lispendence juarantee, any other decree, order or award assed by any Court of Law, Tribunal, revenue or statutory authority or arbitration, possession or otherwise of whatsoever nature is hereby equired to make the same known in writing with all supporting authentic documents and ecessary evidences thereto within 15 days rom the date of publication hereof to The uthorised Signatory, Rishabh Darshar Co-op. Hsg. Soc. Ltd., Mamletdarwadi Cross Road No.4, Malad West, Mumbai 100064 failing which such claim(s) o bjection(s), if any, will be deemed to have peen waived or abandoned and not binding or nember and/or the Society and Society may proceed on the basis of the title of the aforesaid property as marketable and free from al ncumbrances

For Rishabh Darshan Co-op. Hsg. Soc. Ltd. Sd/ Authorised Signatories

Date: 08.05.2024. Place: Mumbai

-: PUBLIC NOTICE:-

MR. MAHENDRABHAI HIRALAL SHAH & SMT.CHARUBEN MAHENDRA SHAH, are the owners of Flat No. B/1-201, on Second Floor in 'SHANTA SMRUTI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED', Sai Nagar, Village Navghar, Survey No.10,11 & 12, Vasai Road (West) 401202, Dist. Palghar, admeasuring 295 Sq. Feet Built Up area i.e. 327 Sq. Feet Super Buit Up area, having Share Certificate No.36, Member's Regn. No.36, bearing distinctive no.176 to 180, a Duplicate share certificate no.62, dated 01/06/95 issued in lieu of Original share certificate. My clients parents LATE SHRI. MAHENDRABHAI HIRALAL SHAH & LATE SMT. CHARUBEN MAHENDRA SHAH expired on 01/05/2015 and 04/02/2024 respectively. The present public notice paper publication is to declare that (1) MR. NIRAVBHAI MAHENDRA SHAH & (2) MS. KRUPA MAHENDRA SHAH (After marriage known as Mrs. Krupa Rajesh Jasani) are the only succeeding class I legal heirs of their deceased parents members of the society in respect of the aforesaid Flat and if anyone is having objection then they may raise such objection within 15 days from the date of publication with the copies of relevant proofs to support such claim to my office i.e. M/S DMS & ASSOCIATES - Advocates, 7 Vasant Sangeet CHSL, Sai Nagar, Village Navghar, Vasai Road (West) 401202 Dist. Palghar, M.9820880337, Deepak 7shah@yahoo.com, Failing which it will be declared that my clients (1) MR. NIRAVBHAI MAHENDRA SHAH & (2) MS. KRUPA MAHENDRA SHAH (After marriage known as Mrs. Krupa Rajesh Jasani) are the succeeding legal heirs and will be admitted as a members in respect of the aforesaid Flat in the society and society shall be at the liberty to Transfer the said Flat to them in place of the deceased members immediately. Place: Vasai Road (West).

Date: 21/05/2024.

DMS & ASSOCIATES 7 VASANT SANGEET CHSL, SAI NAGAR VASAI (WEST), DIST. PALGHAR 401202



PETROCHEMICALS LIMITED Regd.Office: Shed No. C1B/316 GIDC, Panoli, Ankleshwar, Gujarat - 394116 CIN: L99999GJ1992PLC018626 Corporate Office : ONE BKC, 13th Floor, 1302, B-Wing Plot No. C-66, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051. Tel.: 6693 0813/0830. Email : Ipiho@laffanspetrochemical.com STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

IN I.A. (I.B.C) NO. 1703/KB/2023 IN CP (IB) NO. 1676/KB/2018 HAVING CIN: U72900WB2004PLC097712.

(Without prejudice) ABHIJEET INTEGRATED STEEL LIMITED IS UNDER LIQUIDATION

ctice is hereby given that we have found some "Heavy duty plant & machinery, Equipment's and others" described in the Schedule hereunder as Machinery in the premises of M/s ABHIJEET INTEGRATED STEEL LIMITED (CIN: U72900WB2004PLC097712) Address: Village-Begnadih, Block Kharswan, District Seraikela- Kharsawan, Pin. No. 833220, Jharkhand.

hybrid holding any caim as to the ownership/charge-motorgage and/or having any objection or any saim of any nature whatsoever in respect to any of the "Machinery" may intimate to the Liquidator Mrs Rachna Jhunihunwala in writing along with relevant documents in support of such objection and/or clair to the undersigned within 7 days from the date of publication of this Notice, failing which it will be resumed that nobody has any claim over the said "Machinery" and we would proceed for the sale of the me by way of E-auction

Parits, machineries and equipment lying inside the premises of Abhiljeet Integrated Steel Limited, Address: Village-Begnadih, Block Kharswan, District Seraikela- Kharsawan, Pin. No. 833220, harkhand is described below:

y items are found at the indicated location which is partly enclo Plant and machin

Si No	Description (Name of Equipment's)	Qty.	Remarks	Location of Asset
1	Concrete Batching Plant	1	parts missing like for	Open Space
	-		compressor, only	
			receiver found.	
2	Truck	1	No Number Plate Found	Open Space
3	Winch M/c	1	And for lifting of items /cable pull	Open Space
4	ACE Hydra (Material handling equipment)	1	No Number Plate Found	Open Space
5	Crawler Crane (ACE - ACX 750) (for 1 No Number Plate Found lifting of heavy items)			Open Space
6	Electrical Panel Box	9	9 no. Empty Panel Box	Open Space
7	Electrical Panel Box	36	36 no. Empty Panel Box	Inside Store Shed
8	Unknown Packed Machine box	3	-	Inside Store Shed
9	Exhaust Fan	4	-	Inside Store Shed
10	Celling Light	9	-	Inside Store Shed
11	Cable Wire Roll (may be inventory item)	6	seems Optical Cable	Inside Store Shed
			FOR RACHNA JHUNJHUNV ABHIJEET INTEGRATI	
	SIDDHA WESTON 9 W	EST	ON STREET, SUITE NO 134	
	REGD NO: IBBI/IPA-001/IP-P			
				one: 033-22366680,
			Reg. Email: egre	ss.rac@gmail.com
Dated:	22nd May 2024 Correspond	ded e	mall: cirp.abhijeetintegrate	dsteel@gmall.com

PUBLIC NOTICE

Public notice is hereby given that at large are hereby informed that MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR, resident of Mumbra, Dist. Thane, having permanent address at Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Room No.102, Mumbai Pune Road Mumbra, Thane, State Maharashtra, That my brother MR. TAUFIQUE DAWOOD DHOPWANKAR, died intestate on dated 26/06/2023,. Hence due to his bachelor status I am being the sole legal heirs of my brother therefore I am in occupation and possession of said room premises without any objection and Electricity Bill other relevant documents at said address premises. Now this residential premise is exclusively in my possession without any objection from anybody and the ownership right belong to me exclusively. All persons having any right, title interest, claim or share whatsoever into, upon, over or

against the room premises more particularly described in Schedule hereunder written whether by way of inheritance, sale, gift, lease, possession, charges, lien or otherwise owsoever are hereby notify the same in writing to the undersigned at A.Y. Sayyid & Co (Advocates), 3/4, Khan Building, Nawab Tank, Bridge Road, Dockyard, Mumbai 400010, with full particulars, details and document/s within 14 days from the date hereof, if no claim is received or made as required hereinabove it shall be presumed that any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived for all intents and purposes and the same are not binding on our clients, the transaction shall be completed without any reference to such claim.

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERED TO All that Piece and Parcel of Flat No.102, 1* Floor, Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra.

MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR Address: Shimla Park, 'D' Building, 'B-Wing', Room No.102, Mumbai Pune Road, Mumbra, Thane, State Maharashtra,

A. Y. SAYYID (ADVOCATES) Advocate for MISS. RUBINA DAWOOD DHOPAWNKAR 3/4, Khan Building, Nawab Tank Bridge Road, Mumbai - 22-05-2024 Dockyard, Mumbai-400010

ASHIRWAD CAPITAL LIMITED

CIN: L51900MH1985PLC036117 Regd. Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400 011. Email: aclinvestors@svgcl.com Website: www.ashirwadcapital.co.in 38th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THOURGH VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING 00TICE is barby given that the 38th ANNUAL GENERAL MEETING (GAM) of the Membars of th

NOTICE is hereby given that the 38th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the

Company is scheduled to be held on Friday, June 14, 2024 at 01:00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (0AVM) in compliance with the provisions of the Companies Act 2013 (the "Act") and read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and circular No. 02/2021 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and circular No. 02/2021 dated 13th January, 2021 followed by Circular No. 19/2021 dated 08th December, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, Circular no. 10/2022 dated 28th December, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/H0/CFD/CMD1, CIR/P/2020/79, SEBI/H0/CFD/CMD2/CIR/P/2022/62 read with Circular No. SEBI/H0/CFD/PoD-2/P/CIR /2023/4 issued by the Securities and Exchange Board of India to transact the business as se out in the Notice of the AGM

Notice is also given that pursuant to Section 91 of the Act, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, June 08, 2024 to Friday, June 14 2024 (both days inclusive)

The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not available for this AGM In Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annua Report for the Financial year 2023-2024 is being sent to all the shareholders whose Email IDs are registered with the Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA), and Depositories and the same is available on the website of, the Company at w.ashirwadcapital.co.in, BSE Limited at www.bseindia.com, and Bigshare Services Pri imited at https://ivote.bigshareonline.com. 1 compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the

mpanies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and Pursuant SEBI circula Companies(Wanagement and Administration) Amendment Nules, 2015, and Pursuant Seb includa no. SEBI/MO/CFD/CMD/CIP/2020/242 dated December 9, 2020 under Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. The Company has appointed Mr. Sandeep Dar, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to

scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner

The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested t te the following

- Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the Registrars and by the depositories (in case of electronic' Shareholding) as on the 'cut-off date' i.e., Friday, June 07, 2024, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Bigshare Services Private Limited. For details relating to e-voting, please refer the Notice of the AGM.
- te e-voting period begins on Tuesday, June 11, 2024 at 9.00 A.M. and ends on Thursday June 13, 2024 at 5.00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Bigshare for voting thereafter. Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote through

remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM, however, they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through thee-voting available during the AGM and if the same members who have voted not participated in the meeting through the voted in the voted in the meeting through the voted in the voted in the voted in the meeting through the voted in the voted in the voted in the voted in the meeting through the voted in the voted VC/OVAM facility, then the votes cast by such members shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the members attending the meeting.

- Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register voting procedure as mentioned in the Notice of AGM under Voting through electronic means to obtain the login id and password to exercise remote e-voting.
- Members holding shares in dematerialized form who have not registered their email addresses are requested to register/ update their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical form are requested to update their email address with Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com to receive electronic copy of the Annual Report 2023-24 along with Notice of AGM, instruction of e-votingand instruction for participation in the AGM through VC/OAVM.

Incase of queries related to e-voting members may call on 1800-22-54-22 or refer e-voting use manual at the Help section of https://ivote.bigshareonline.com

For ASHIRWAD CAPITAL LIMITED

Dinesh Podda **Chairman and Managing Direc** Place: Mumb DIN: 00164182 Date: May 22, 2024

						Rs in Lacs
Sr		C	uarter Ende	d	Year I	Ended
No	Particulars	31.03.24	31.12.23	31.03.23	31.03.24	31.03.23
1	Total Income (including other income)	194.69	653.26	273.63	1,413.82	2,076.31
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(251.33)	218.37	117.56	260.43	79.49
3	Net Profit/(Loss) for the period after tax	(251.33)	218.37	117.56	260.43	79.49
4	Total Comprehensive Income for the period after tax (Comprising Profit/(Loss) for the period after tax and other	(251.37)	218.33	117.52	260.26	79.33
5 6	Comprehensive Income after Tax Equity Share Capital	800.00	800.00	800.00	800.00	800.00
7	Reserve excluding Revaluation Reserve as per					
8	Balance Sheet of Previous accounting year					
9	Earning Per Share of Rs. 10/- each (a) Basic and diluted EPS before					
	Extraordinary items (b) Basic and diluted EPS after	(3.14)	2.73	1.47	3.25	0.99
	Extraordinary items	(3.14)	2.73	1.47	3.25	0.99

Notes:

1. The above Audited results for the quarter and year ended 31st March, 2024 have been received by the Audit

committee and approved by the Board of Directors at its meeting held on 21/05/2024. 2. The Company current business activities has only one primary reportable segment i.e in trading of chemcials and commodities

3. The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to Section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) rules. 2015, Companies (Indian Accounting Standards) amendment rules 2016 and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, SEBI circular dated July 05, 2016 and other accounting principles generally accepted in India.

	50-
Place : Mumbai	Sandeep Seth
Date : 21/05/2024	Managing Director
	5 5

KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021 Tel. No.: 022-22823852/53 Email: dvfl@rediffmail.com CIN: L40102MH1979PLC021614

Extract

t of Standalone Aud	ited Financial	Results for 1	the Quarter
and Year er	nded 31st Mar	ch 2024	

		STSC MICH	CII, 2024		()	m Lakns)
		ed	Year Ended			
Sr.	Particulars	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1.	Total income from operations(net)	-	-	-	-	11.40
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and/or Extraordinary items)	(46.76)	(3.66)	(2.33)	(94.93)	(16.26)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(46.76)	(3.66)	(2.33)	(94.93)	(16.26)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(46.83)	(3.66)	(2.51)	(95.00)	(15.96)
5.	Total Comprehensive Income (After Tax)	(46.83)	(3.66)	(2.51)	(95.00)	(15.96)
6.	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00
7.	Reserves excluding revaluation reserves (as shown					
	in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-	-	421.58
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	Basic:	-4.68	-0.37	-0.25	-9.50	-1.60
	Diluted:	-4.68	-0.37	-0.25	-9.50	-1.60

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.kratosenergy.in).

	For KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED
	Sd/-
	Rajesh Pawar
Place : Mumbai	Whole Time Director
Date: 21st May, 2024	DIN: 00232533

मंबई लक्षदीप

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

ASHIRWAD CAPITAL LIMITED

CIN: L51900MH1985PLC038117 Regd. Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400 011. Email: aclinvestors@svgcl.com Website: www.ashirvadcapital.co.in 38th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THOURGH VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 38th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Filday, June 14, 2024 at 01:00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Ac 013 (the "Act") and read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dat 2013 (me *Act) and read wint Circular No. 14/2020 bated April 05, 2020, Circular No. 17/2020 bated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and circular no. 02/2021 dated 13th January, 2021 followed by Circular No. 19/2021 dated 08th December, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December 2021 Circular No. 02/2022 dated 05th May 2022 Circular no. 10/2022 date 28th December, 2022 and Circular No. 09/2023 dated colimmay, 2022, olicular inc. (v)222 dated 28th December, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1 CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2 2/P/CIR /2023/4 issued by the Securities and Exchange Board of India to transact the business as s out in the Notice of the AGM.

Notice is also given that pursuant to Section 91 of the Act, the Register of Members and the Sha Transfer Books of the Company will remain closed from Saturday, June 08, 2024 to Friday, June 14 2024 (both days inclusive).

The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not available for this AGM In Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annua Report for the Financial year 2023-2024 is being sent to all the shareholders whose Email ID are registered with the Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Ager (RTA), and Depositories and the same is available on the website of, the Company www.ashirwadcapital.co.in, BSE Limited at www.bseindia.com, and Bigshare Services Priv. Limited at https://ivote.bigshareonline.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies(Management and Administration) Amendment Rules, 2015, and Pursuant SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 under Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vot by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM.

The Company has appointed Mr. Sandeep Dar. Practicing Company Secretary, as the Scrutinizer (crutinize the entire e-voting process in a fair and transparent ma

d instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested ote the following: Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficia

- Weinless, whose names are recorded in the togstar of members of in the negative of beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (in case of electronic). Shareholding as on the 'cut-off date' i.e., Friday, June 07, 2024, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Bigshare Services Private Limited. For details relating to e-voting, please refer the otice of the AGM.
- The Remote e-voting period begins on Tuesday, June 11, 2024 at 9.00 A.M. and ends on Thursday June 13, 2024 at 5.00 PM. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either In physical form or In dematerialized form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Bigshare for voting thereafter. Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote through
- remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM, however, they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through thee-voting availab during the AGM and if the same members who have voted not participated in the meeting through VC/OVAM facility, then the votes cast by such members shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the members attending the meeting.
- Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of Beneficial holders as on the cut-off date i.e.,Friday, June 07, 2024, may follow the remote evoting procedure as mentioned in the Notice of AGM under Voting through electronic means t botain the login id and password to exercise remote e-voting. Members holding shares in dematerialized form who have not registered their email addresses as
- requested to register/update their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical form are requested to update their email address with Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com to receive electronic copy of the Annual Report 2023-24 along with Notice of AGM, instruction of e-votingand instruction for participation in the AGM through VC/OAVM.
- Incase of queries related to e-voting members may call on 1800-22-54-22 or refer e-voting us manual at the Help section of https://ivote.bigshareonline.com. For ASHIRWAD CAPITAL LIMITED

Dinesh Podda

Chairman and Managing Director DIN: 00164182

Place: Mumbai Date: May 22, 2024

> tr दुकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, ए विंग, डी जे हाऊस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९, महाराष्ट्र. जीएसटी क्र.:२७एएएसीडी९८८७डी१झेडसी कॉपोरेट ओळख क्रमांक: एलरे४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

जाहीर सूचना

जनतेस कळविण्यात येते की, ट्रुकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लि.) ने ठाणे येथे **दिनांक २७ मे, २०२४** रोजी **स.११.००वा.** तारण ठेवलेल्या सोन्यांच्या दागिन्यांचा लिलाव आयोजित करणार आहे.

शाखेचा पत्ता: टूकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड), <u>दकान क्र.१८.</u> बी-विंग, देवी दर्शन कोहौसोलि., भवानी चौक, टेम्भी नाका, ठाणे पश्चिम, मुंबई-800508.

म्हणून ठेवलेल्या दागिन्यांचा लिलाव करावयाचा आहे. आमच्या या लिलावाची सूचना रितसर सदर र्फ्जदारांना पाठविण्यात आलेली आहे.

खाली नमट केलेल्या शाखेच्या नावासह आमच्या विविध गाहकांच्या थकबाकी असलेल्या कर्ज खात्यातील तारण म्हणून ठेवलेल्या सोन्यांच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

डोंबिवली शाखा : GL000000070585 (Shivalik-102742511994), GI000000087282 ,GL000000090449,GL000000091458 (Shivalik-

Mrs. Veronica Roger Misquitta a member or the Sagar Park Co-operative Housing Society Ltd and situated on land bearing CTS. No 3370, 3371, 3372 at Revenue Village: Mulgaor in the building known as Sagar Park Residentia Complex, Vasai (W), Tal-Vasai, Dist. Palgha and holding Flat No. 305, on 03rd Floor in the building of the society died on 02nd November 2021 (02/11/2021) without making any nomination The society hereby invites claims or objection from the heir/heirs or other claimants/ objecto or objectors to the transfer of the said shares ar interest of the deceased member in the capita property of the society within a period of 21 day om the publication of this notice, with certifie true copies of such documents and other proc in support of his/ her/their claims/objections for of shares and interest of the deceas member in the capital/property of the society. no claims/objections are received within th period prescribed above, the society shall b free to deal with the shares and interest of th leceased member in the capital/property society in such manner as is provided under th bye-laws of the society. The claims or objections if any, received by the society for transfer shares and interest of the deceased member the capital/ property of the society shall be deal ith in the manner provided under the bye-laws f the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by th claimants' objectors, in the office of the society with the Secretary of the society between 10.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication o the notice till the date of expiry of its period For and on behalf The Sagar Park Co-Op Housing Society Limited Place: VASAI Date: 22.05.2024 Hon. Secretary

PUBLIC NOTICE

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. अनफाल रौफ शेख स्वर्गीय श्री. रौफ गनी शेख यांचे कायदेशी वारसदार, हे मानसरोवर मनाली कोहौसोलि.चे सदस्य असन फ्लॅंट क्र.बी/७०२. ७वा मजला. प्लॉ क्र.१३, आरएससी-२, म्हाडा-मालवणी, माला पश्चिम, मुंबई-४०००९५, सीटीएस क. ३५२५ ए, गाव मालवणी, तालुका बोरिवली या जागेचे धारक आहेत.

श्री. रौफ गनी शेख यांचे मुंबई येथे दिनांव २०.०३.२०२४ रोजी कोणतेही वारसदार न नेमत निधन झाले. ज्याअर्थी श्रीमती नसिमा रौफ शेख स्वर्गीय श्री. रौफ गनी शेख यांची पत्नी यांचेहे मंबई येथे दिनांक ३०.०७.२०२३ रोजी निधन झाले म्हणून जर कोणा व्यक्तीस सोसायटीच्या भांडवला मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन द्ववेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंग भाक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासू १४ (चौदा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदप आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात ये आहेत.

वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाश सोसायटी उपविधीतील तस्तुदींमधील दिलेल्या मार्गा व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणार काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्याव सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृ उपविधींची प्रत वकिलांच्या कार्यालयात सदर सूच प्रसिध्दीच्या ताखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत स.१०.०० ते सायं.६.०० पर्यंत उपलब आहेत.

श्री. मुजावर आय.ए., वकील

कार्यालय क्र.६६४, चाळ क्र.८३, डी.जी. नग गलवणी, मालाङ (प.), मुंबई-४०००९५.

ठिकाणः मुंबई

SIMPLE

REALTY L

दिनांक: २२.०५.२०२४ दिनांकः २२.०५.२०२४

	सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड
Х	३० केशवराव खाडये मार्ग, संत गाडगे महाराज चौक, महालक्ष्मी (पू.) मुंबई – ४०००११.
.TD.	दूर:९१-२२-२३०८२९५१ फॅक्स: ९१-२२-२३०७२७७३
	वेबसाईट:www.simplex-group.com; ई-मेल:investors@simplex-group.com

सीआयएन:एल१७११०एमएच१९१२पीएलसी०००३५१

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या कालावधीकरिता एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(स्र.लाख	गत, ईपीएस व्यतिरिक्त
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)	संपलेले वर्ष ३ १.०३.२०२४ (लेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	30.04	୩୦६.୪୦	२२.८८
कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	63.23	२२८.४३	£9.00
करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(अपयादात्मक बाबनंतर)	U9.30	£84.£0	£0.9°
करानंतर कालावधीकरिता निष्यळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	યું ૧.૧૨	499.93	40.9
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकन्नित नफा/(तोटा) व इतर सर्वक्ष उत्पन्न (करानंतर))	30.34	૬,૬	88.03
समभाग भांडवल	288.98	288.98	288.9
इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	१११९७.९४ ३१.०३.२०२४ रोजी	१११९७.९४ ३१.०३.२०२४ रोजी	१०७१८.२ ३१.०३.२०२३ रोज
उत्पन्न प्रतिभाग (क.१०/- प्रत्येकी)(अखडीत व खडीत कार्यचलनासाठी) # मूळ व सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	9.92	90.09	٩.६

PUBLIC NOTICE

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्रीमती रिबेका आदर्श रायदुर्ग ऊर्फ रिबेका

विजय आडबोले या फ्लॅटॅक,४०३, ४थ

मजला, ए विंग, साई श्रद्धा अपार्टमेंटस्, मालाड

मालवणी साई-श्रद्धा को-ऑप. हौ.सो.लि.,

आरएससी-२, मालवणी, मालाड (पश्चिम).

मुंबई-४०००९५, क्षेत्रफळ ४५.७२ चौ.मी.

ू बेल्टअप क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.३५२५/

र(भाग), सर्व्हे क्र.२६३, गाव मालवणी

गलुका बोरिवली मुंबई उपनगर जिल्हा तसेच

भागप्रमाणपत्र क्र.२१ अंतर्गत अ.क्र.१०१ ते

१०५ (दोन्हीसह) असलेले रु.५०/- प्रत्येकीचे

पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स (यापुढे

रकत्रितपणे फ्लॅट म्हणून संदर्भ) येथील जागेचे

माझे अशिलांचे पालक श्री**मती शशिकला वि**

अडबोले व श्री. विजय म. अडबोले हे

.0% शेअर्स प्रत्येकीप्रमाणे सदर फ्लॅटचे संयुक्त

गलक होते आणि सदर मालक हे मालाँड

मालवणी साई-श्रद्धा को-ऑप. हौ.सो.लि.

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अन्वये

ोंद, नोंदणी क्र.एमयुएम/टीएनए/एमएचएडीबी/

रचएसजी /टीसी /१२८६८ /२००९ – २०१०

दि.११.१२.२००९ या सोसायटीचे सदस्य होते

माझ्या अशिलांचे वडील श्री. विजय म.

अडबोले ऊर्फ विजय मधुकर अडबोले यांचे

मुंबई, महाराष्ट्र येथे दिनांक 0३.0६.२०२१ रोजी

. नेधन झाले. त्यांच्या पश्चात १) श्रीमती

शशिकला वि. अडबोले ऊर्फ शशिकल

विजय अडबोले (पत्नी) व २) श्रीमती

रिबेका आदर्श रायदर्ग ऊर्फ रिबेका विजय

<mark>अडबोले (विवाहीत मुलगी)</mark> हे वैयक्तिक

कायद्यानुसार कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी

उपरोक्त कायदेशीर वारसदार श्<mark>रीमती शशिकल</mark>

वि. अडबोले ऊर्फ शशिकला विजय

अडलोले यांना सोसायटीचे भांडवलातील सदर

शेअर्स व हित यासह सदर फ्लॅटमधील मयताद्वारे

त्यांना मिळालेले शेअर्स वर नमुद माझे अशील

श्रीमती रिबेका आदर्श रायदुर्गे ऊर्फ रिबेका

विजय अडबोले यांच्या नावे हस्तांतर करु

जर कोणा व्यक्तीस, वित्तीय संस्थेस सदर मयत

श्री. विजय म. अडबोले ऊर्फ विजय मधुकर

अडवोले यांचे मार्फत सदर फ्लॅटबॉबत

वारसाहक, परिरक्षा, विक्री, मुक्तता, बक्षीस,

तारण, न्यास, लिस पेन्डन्स किंवा अन्य इतर

प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दाव

टस्नावेजी पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांन

खोली क्र.३३०, प्लॉट क्र.५, गेट क्र.५,

ओ.सी.सी., मालवणी, मालाड (पश्चिम),

मंबर्ड–४०००९५ येथे आजच्या ताखेपासन १५

दिवसात कळवावे. अन्यथा असे दावा त्याग

केले आहेत असे समजले जाईल आणि माझे

अशिलाकडून मुक्तता करारनामा निष्पादन व नोंद

करण्याची प्रक्रिया केली जाईल आणि तदनंतर

सोसायटी व अन्य सक्षम प्राधिकरणाकडून माङ्

वर नमुद अशील श्री**मती रिबेका आदर्श**

ग**यदुर्ग ऊर्फ रिबेका विजय अडबोले** यांच्य

गवेँ सोसायटीचे भांडवलातील शेअर्स व हित

यासह फ्लॅटमधील मयताचे अधिकार, हक्क, शेअर

सही/

(अक्षय आर. लोखंडे)

वकील उच्च न्यायालय

मोबा.:८६९२८४९९६५

हस्तांतर केले जाईल.

ठिकाण: मंबई

मालक आहेत.

आहेत.

इच्छित आहेत.

During her lifetime one Smt Gauraba Kashinath Gaikwad was absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled of share, right, title and premises being Flat No. 303 admeasuring about 225 sq. ft. carpet area on the 3rd floor n the "A" Wing of the Building known a 'SHRI HANUMANTA APARTMENT SRA CO OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED situated at Barnanwada, M.C. Chhagla Marg Vile Parle (East), Mumbai - 400 099 (hereinafter referred to as "the said premises"), and was also entitled to Share Certificate No. 59 for 5 shares of Rs. 10/ each bearing distinctive nos. from 291 to 295 (both inclusive) (hereinafter referred to as "the said shares") in the capital of the society. The said Smt. Gaurabai Kashinath Gaikwad died intestate at Mumbai on 31/01/2022 eaving behind her five married daughters viz (i) Mrs. Vimal Sonu Jadhav alias Vima Kashinath Gaikwad, (ii) Mrs. Pushpa Tipu Jadhav alias Pushpa Kashinath Gaikwad, (iii) Mrs. Shobha Manik Jadhav alias Shobha Kashinath Gaikwad, (iv) Mrs. Sanjivani Raju adhav alias Sanjivani Kashinath Gaikwad (v) Mrs. Sumati Rajendra Jadhav alias Suma Kashinath Gaikwad, and two sons viz. (i) M Ratan Kashinath Gaikwad (since decea and (ii) Mr. Shashikant Kashinath Gaikwad, a her only heirs and legal representatives as pe the law of succession by which she was governed at the time of her death. The said Ratan Kashinath Gaikwad also died or 17/10/1997 leaving behind him his widow Smt. Chandrabhaga Ratan Gaikwad as his only heir and legal representative as per the law of succession by which he was governed at the time of his death.

The said legal heirs viz. (i) Sm[.] Chandrabhaga Ratan Galkwad alongwith (ii) Mrs. Vimal Sonu Jadhav alias Vimal Kashinath Gaikwad, (iii) Mrs. Pushpa Tipu Jadhay alias Pushoa Kashinath Gaikwad, (iy Mrs. Shobha Manik Jadhav alias Shobh Kashinath Gaikwad, (v) Mrs. Sanjivani Raju Jadhav alias Sanjivani Kashinath Gaikwad and (vi) Mrs. Sumati Rajendra Jadhav alias Sumati Kashinath Gaikwad becam absolutely seized off and otherwise well an sufficiently entitled to the said premises and the said shares.

By a Release Deed dated 16/05/2024 the said (i) Smt. Chandrabhaga Ratan Gaikwad alongwith (ii) Mrs. Vimal Sonu Jadhav alias Vimal Kashinath Gaikwad. (iii) Mrs. Pushpa Tipu Jadhav alias Pushoa Kashinat Gaikwad, (iv) Mrs. Shobha Manik Jadhav alias Shobha Kashinath Gaikwad, (v) Mrs Sanjiyani Raju Jadhav alias Sanjiyani Kashinath Gaikwad and (vi) Mrs. Sumati Rajendra Jadhav alias Sumati Kashinath Gaikwad as the "Releasors" therein and M Shashikant Kashinath Gaikwad as the "Releasee" therein, the Releasors therein ou of natural love and affection have released and relinquished their share, right, title and interest in the said premises and the said shares in favour of the Release and forever. The said Release Deed date 16/05/2024 is duly registered vide Sr. No BDR-17/8537/2024 dated 16/05/2024. Any persons having or claiming any right, title est in the said premi shares thereof by way of sale, gift, lease, lien charge, trust, maintenance, easement o otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at the office at Society Office within 14 days from the date of publication of this notice failing which all such right, title o interest shall be deemed to have been waived THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat No. 303 admeasuring about 225 sq. f carpet area on the 3rd floor in the "A" Wing o the Building known as "SHRI HANUMANT APARTMENT SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Barnanwada M.C. Chhagla Marg, Vile Parle (East) Mumbai-400 099. Share Certificate No. 59 for 5 shares of Rs. 10/- each bearing distinctive nos. from 291 to 295 (both inclusive). Sd/

Secretar

Shri Hanumanta Apt. SRA CHS Ltd. Barnanwada, Vile Parle (E), Mumbai - 400 099.

सर्वांना कळविण्यात येते को स्व. मोहन

रामचंद्र वारंग (मृत्यू दिनांक २०-१२ २०२१) व स्व. स्मिता मोहन वारंग (मृत्यू दिनांक १५-५-२०१२) यांचे मालकोचे दुकान नं. ८ हे सालासर नगर, बिल्डींग २ को. ऑ. हाउसिंग सोसायटी लिमिटेड, नवघर रोड, भाईंदर (पूर्व) ठाणे-४०११०५ मध्ये आहे. यांच्या मृत्यूनंतर आम्ही डॉ. संयोगीता मोहन वारंग व कु. निवेदीता मोहन वारंग त्यांच्या मुली म्हणून त्यांचे वारसदार आहोत. सदर दुकाने आम्ही आमच्या नावावर करत आहोत. तरी याबाबतीत कणाची तक्रार अथवा दावा असल्यास गुराव्यानिशी सोसायटी ऑफीसमध्ये लिखीत तक्रार १५ दिवसांत दाखल करावी. विहीत मदतीनंतर प्राप्त झालेल्या तकारीची दखल घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. सही डॉ. संयोगीता मोहन वारंग कु. निवेदीता मोहन वारंग

जाहीर नोटीस

जाहीर सुचना तमाम जनतेला याद्वारे सचीत करण्यात येते की सागर पार्व को. ओप.हा.सो.लि चे सभासद व सदानिका क. ३० तिसरा मजला सागर पार्क सोसायटी. सागरशेत पेटोलपंप च्या समोर, वसई पश्चिम ता. वसई जि. पालघर या मिळकतीचे मालक मयत वेरोनिका रॉजर मिस्कीटा ह होते व दि. २/११/२०२१ रोजी मयत झाले असून त्यांच्या मृत्युपश्चात संदर सदनिका त्याताल शेअर्स सहित त्यांचे पती श्री. रॉजर स्टीफन मिस्कीटा यांच्या नावे सोसायटीने हस्तांतरीत करावयाचे ठरविले आहे. जर इतर कोणत्याई व्यक्तीला वा संस्थेला वर उल्लेख केलेल्या सदनिक संदर्भात कोणताही हक्क दावा आणि हितसंबंध असल्यास ते सदरची सूचना प्रसिध्द झाल्पापासून २१ दिवसात पुष्ट्र्यर्थ कागदपत्रासौबत आमच्या सोसायटीच्या पत्त्यावर लेखी स्वरूपात पाठवावे अन्यथा असे दावे त्यागित व अधित्यागित समजण्यात येतील व सदर सदनिका त्यातील शेअर्स सहित श्री. रॉजर स्टीफन मिस्कीटा यांच्या नावे कायदेशीर रीत्या हस्तांतरीत करण्यात येतील याची नोंद घ्यावी. सही/ सचिव (सागर पार्क को. ओप. हा. सो .लि) दि. २२/०५/२०२४

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. भिमराज जिरावाला ऊर्फ जैन हे फ्लॅट क.२१०१. ऑर्बिट इटर्निया. एन.एम. जोशी मार्ग. साईधाम नगर. दिपक सिनेमा समोर. लोअर परळ. मंबई. महाराष्ट-४०००१३ या फ्लॅटचे श्री. दिनेशकुमार भिमराज जैन, श्री. कमलेशकुमार भिमराजजी जैन, श्रीमती <mark>संगीता कमलेशकुमार जैन</mark> व श्<mark>रीमती ग्यानेश्वरी दिनेशकुमार जैन,</mark> मॅयत ७ मार्च, २०१८ यांच्यासह सह-मालक होते

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, अदलाबदल, हस्तांतर, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, तारण, बक्षीस वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, न्यास, वारसाहक, मृत्युपत्र, ताबा, तारण, अधिभार, मालकी हक कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील प्वाक्षरीकर्त्यांना त्यांचा पत्ता द्वारा **दिनेश जैन, ४१०, काकड मार्केट, ४था मजला, ३०६, काळबादे**र्व रोड, मुंबई-४००००२ येथे कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे. अन्यथा असे सर्व दावा सर्व उद्देश व इच्छांकरिता त्याग व स्थगित केले आहेत असे समजल जाईल

आज दिनांकीत २२ मे. २०२४

(महेंदा सी. जैन) ॲडव्होकेट व सॉलिसिटर

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली मालमत्ता श्री.अ**सित जयंती**ला**ल कोठारी** यांच्य मालकीची आहे, त्यांचे वय ६० वर्षे, युआयडी क्र.२८०० ३१६९ ६३५७, पॅन क्र.एएसीपीके२२७७पी मालमत्ता पत्ता: फ्लॅट क्र.१४, क्षेत्रफळ ३^२१०.०० चौ.फु. तत्सम २८.८ चौ.मी., कारपेट क्षेत्र, १ला मजला, राधा निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पै नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथील स्थित जमिनीच्या प्लॉटवरील सर्व भाग व खंड, जमिनीचे क्षेत्रफळ १७९८० चौ.यार्डस आणि संबंधीत सर्वे क्र.१८६, हिस्सा क्र.१ व २ (भाग) आणि सर्वे क्र.२२७, हिस्सा क्र.२(भाग) आणि बेअरिंग न्यू सिटी सर्वे क्र.२४४७/१ ते ०६९९९-०००८, गाव-एकसार, ता.बोरिवली, जिल्हा मुंबई, उप-निबंधक मुंबई यांच्या हद्दीत. पुढे नमुद करण्यात येत आहे की, दि.२२.०४.१९८५ रोजीचा समूहाचा कराराच्या कलमांची अंमलबजावणी मे. पै अँड कं. त्याचे भागीदार भिकू पुंडलिक पै धुंगट यांच्यामार्फत, मुक्ताबाई व भिकू पुंडलिक पै धुंगट, श्री. वल्लभ भिकू पै धुंगट, रघुनाथ भिकू पै धुंगट, हिरालाल पानचंद शहा, जीवकोरबाई व हेरालाल पानचंद शहा, कानुभाई हिरालाल शहा आणि विनूभाई उर्फ विनोद हिरालाल शहा हे विक्रेते म्हणून आणि श्री. सुरेशचंद्र व्ही. संगानी आणि श्रीमती दिप्ती एस. संगानी संयुक्त खरेदीदार (उल्लेखित दस्तऐवज नोंदणीकृत नाही) यांच्या निष्पादित करण्यात आली. पुढे नमुद करण्यात येत आहे की, दिनांक २५.०७.२००१ रोजीच्या विक्री कराराची अंमलबजावणी श्री. सुरेशचंद्रा व्ही. संगानी आणि श्रीमती दिप्ती एस. संगानी यांनी सदरचा फ्लॅट श्रीमती दमयंतीबेन जयंतीलाल कोठारी आणि श्री. जयंतीलाल पन्नालाल कोठारी (उल्लेखित दस्तऐवज नोंदणीकृत नाही) यांना विकला होता. दिवंगत जयंतीलाल पन्नालाल कोठारी (वडील) यांचे दि.०२.०२.२०१० रोजी निधन झाले, दिवंगत दमयंती जयंतीलाल कोठारी (आई) यांचे दि.२८.१०.२०१२ रोजी निधन झाले. सदर विवाहातून त्यांना ०३ मुले होती. म्हणजेच अ) सुश्री मृणाल उर्फ मुत्तू जयंतीलाल कोठारी - मृत मुलगी, ब) श्रीमती अनिता राजेश शहा-मृत मुलगी, क) श्री. असित जयंतीलाल कोठारी-हयात असलेला मुलगा, सुश्री मृणाल उर्फ मुत्तू जयंतीलाल कोठारों (निधन अविवाहित) श्रीमती अनिता राजेश शहा यांचे दि.०७.०२.२००३ रोजी निधन झाले, त्यामुळे तिचे पती म्हणजेच श्री राजेश बी. शाह यांनी दि.३०.०९.२०१५ दस्तऐवज नोंदणी क्र.: बीआरएल-२-७३९७/२०१५ च्या रिलीझ डीडच्या आधारे वर नमुद केलेल्या मालमत्तेतील त्यांचा हिस्सा श्री. असित जयंतीलाल कोठारी यांना जारी केला, दिवंगत दमयंती जयंतीलाल कोठारी (आई) यांनी आधीच त्यांच्या मुलाचे नाव सूचवले होते अर्थात सोसायटी नोंदपटावर श्री. असित जे. कोठारी, वरील सर्व बार्बीचा विचार करून श्री. असित जयंतीलाल कोठारी हे वर नमूद केलेल्या फ्लॅटचे १००% मालक बनले त्यामुळे हे स्पष्ट होते की श्री. असित जयंतीलाल कोठारी यांच्याकडे वर नमूद केलेल्या मालमत्तेचे १००% मालमत्ता अधिकार आहेत. कारण तो एकमेव जिवंत कायदेशीर वारस आहे. श्री. असित जयंतीलाल कोठारी आता वर नमद केलेल्या मालमत्तेची विक्री/ विल्हेवाट लावण्यास इच्छक आहेत. कोणा व्यक्ति किंवा व्यक्तिस नमूद केलेल्या नावांव्यतिरिक्त वर नमूद केलेल्या मालमत्तेमध्ये कोणताही दावा, हक्क, शीर्षक, हितसंबंध आणि मागणी असल्यास ते ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत दावा करू शकतात. ठिकाण: **मुंबई**

सही/- वकील चेतन एल. यादव तपोवन, माधव धाम, हनुमान मंदिराच्या मागे, मालाड (पुर्व), पश्चिम उपनगर, मुंबई-४०००९७. संपर्क: ९९६९६३४९२९

जिलेट	इंडिय	ा लिमिटेड
CIN:L289	931MH198	84PLC267130

दिनांक: **२⁻२.०५.२०२४**

नोंद. कार्या.: पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९. दूर.:(९१-२२) २८२६ ६०००; फॅक्स:(९१-२२)२८२६ ७३३७, E-mail ID: investorgil.im@pg.com; in.pg.com

याद्वारे सचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरविली/अपस्थापित झाली असे कळविण्यात आले आहे आणि त्यामळे

फोलिओ	भागधारकाचे नाव	भाग	विशिष्ठ	शेअर्सची	
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
३७१६	सुरेदंर कुमार वर्मा	६०८५५–६०८५६	११७६२७६९	<u>୧୧७</u> ६२७७९	??
		३७१६५−३७१६६	१०५९७५८४	१०५९७५९४	<u> </u>
		३७ १६	90008F	300800	900

02742513236) GI0000000097412(Shivalik-102742513535) GL0000000106757 (Shivalik-102742513726) ,GL0000000128095, GL0000000128333, GL0000000137635, Gl0000000150598, Gl0000000155425, GL0000000157707, GL0000000160499,Gl000000169550(Shivalik-102742515583), GI0000000170008

मालाड शाखा : GL000000068531 , GL0000000163721 , Gl0000000170011 GL0000000171656 (Shivalik-102742515677), GL0000000171697 (Shivalik-102742515691), GL0000000172027 (Shivalik-102742515702), GI0000000171846(Shivalik-102742515711) , GL0000000175237 GL0000000176218 (Shivalik-102742515966), Gl0000000177081.

मिरा रोड शाखा 🔰 : GL000000093123 , GL000000095229 , Gl0000000177328 (Shivalik-102742516058), GI000000069582.

टाणे शाखा : GL000000068171,GL00000069484,Gl000000070099, GL000000070878, GL000000070894, GL000000073732, Gl000000087975, GL000000089842, GL000000093991, GL000000094567, Gl0000000118737, GL0000000138541,GL0000000161945,GL0000000179152,Gl000000056413.

त्रसई शाखा :GL0000000155417,GL0000000172093,Gl0000000182326. GL000000123076, GI0000000154783.

अधिक तपशिलाकरिता, कृपया टूकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लि.) यांना संपर्क करा.

संपर्क व्यक्ती: विनोद मसकर

संपर्क क्रमांक: 9870424107

SCY

रूकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लि.) *कोणतीही पूर्व सूचना न देता* लैलाव करावयाच्या खाते क्रमांकामध्ये बदल करण्याचे आणि/किंवा लिलाव पुढे ढकलण्याचे/ रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवीत आहे.)

ट्रकॅप फायनान्स लिमिटेड (पूर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड)

स्काय इंडस्ट्रीज लिमिटेड

(सीआयएन : एल९७१२०एमएच१९८९पीएलसी०५२६४५) नॉदणीकृत कार्यालयः सी-५८ टीटीसी औद्योगिक क्षेत्र, ठाणे बेलापूर रोड, पावणे, नवी मुंबई - ४०० ७०५ ाटकोपर मानखुर्द लिंक रोड, चेंबूर (पश्चिम) मुंबई ४०००४३. ईमेल: corporate@skycorp.in; वेबसाइट: www.skycorp.in; व्रथ्वनी: ०२२-६७१३७९० युनिव्हर्सल मॅजेस्टिक, घाटकोपर

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

										(रू.लाखात)	
		एकमेव					एकत्रित				
		संपलेली तिमाही	r	संपले	ले वर्ष		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष			
तपशील	३१.०३. <i>२</i> ०२४ लेखापरिक्षित	३१.१२. <i>२</i> ०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३. <i>२</i> ०२४ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३. <i>२</i> ०२३ लेखापरिक्षित	३१.०३. <i>२</i> ०२४ लेखापरिक्षित	३१.०३. <i>२</i> ०२३ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	୧୩୦୫.૬୫	୧୦୧୬.୧୪	୩୦୦୫.୳୵	८३९८.१०	७५२३.५८	୧୦୧३.୩୩	२०२७.९४	୩୦୦୫.୳୵	୯३୩६.୳ୡ	७५२३.५८	
कालावधीकरिता निय्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निय्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	୩९७.३९	૧૬૨.૬૧	<i>६८.५</i> ९	६୦९.९६	233.50	૧૪૬.૧૨	૧૬.૬૬	६८.५९	৸৸৶৶	રફફ.૬७	
आणि / किंवा विशेष साधारण बाबनंतर)	980.38	ବ୍ୟସ୍ଟେମ	<i>६८.48</i>	६୦९.९६	733.60	୩୫૬.୩၃	949.99	६८. ५९	ццц	538	
करानंतर कालायधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	940.93	928.30	48.૬૬	ଟ୍ଟର.ଟ୍ର	୩७६.८२	<u> </u>	922.86	48.૬૬	૪૧ર.૬૬	୩ଓୡ.୪२	
कालावधीकरिता एकूग सर्वकव उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकव नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकव उत्पन्न (करानंतर)) लेखापरिबित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार राखीव	૧૬૨.૨૩	१२४.३ ०	પ ષ્ટ રૂદ્	୪७୩.३६ ३२४२.२३	୩७८.६୦ २८४८.୦६	907.20	୩၃၃.३८	બ બ.રૂદ્	୫୩७.૮५ ३୩८६.୫२	୩७८.६୦ २८४८.०६	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. १०/– प्रत्येकी)	७८९.०५	७८९.०५	७८५.९८	668.04	७८५.९८	७८९.०५	७८९.୦५	७८५.९८	७८९.०५	७८५.९८	
उत्पन्न प्रतिभाग											
१. मूळ	9.98	9.46	0.00	4,90	2.70	9.२६	9.44	0.00	ૡ,૨ૡ	2.20	
२. सौमिवृत्त	9.98	9.46	0.६९	4,૬७	ર.૨૬	୩. २६	9.44	0.59	ૡ઼૱ૡ	२.२६	

दिनांक: २१.०५.२०२४

क्राणः मुंबई

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) स्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.skycorp.in वेबसाइंटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाइंटवर उपलब्ध आहे.

वरील परिणामांचे पुनरावलोकन ऑडिट समितीने केले आणि शिफारस केली आणि मंगळवार, २१ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले.

हे विधान कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ (इंडियन एएस) नुसार तयार केले गेले आहे जे कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ आणि होवधान कपना जावानापन, २०२२ कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१६ सह वाचले गेले आहे.

आवश्यक तेथे आकडे पुन्हा एकत्र केले गेले आणि पुनर्रु

नरेवना केली गेली.	
	संचालक मंडळाच्या वतीने व करिता
	रुकाय इंडस्ट्रीज लिमिटेड
	सही/-
	मैकाल रावरानी
	पुर्णवेळ संचालक व सीएफओ
	(डीआयएन:০০০३७८३१)

ितमाहीकरिता वार्षिकीकरण नाही

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही/वर्षाकरिता एकत्रित संपूर्ण वित्तीय निष्कर्षांचे नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २१ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार आणि लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजना व सरावानसार तयार केले आहे.

 एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः 			(रू. लाख)
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)
एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	999.03	୯୪७.३୩	୩८६.୳୧
करपुर्व नफा/(तोटा)	63.53	६५२.५०	£9.00
करानंतर नफा/(तोटा)	६ 0.९८	496.03	49.68
विकाण : मुंबई दिनांक: २१ने, २०२४		अध्यक्ष व व	याल्टी लिमिटेडकरीता सही /– नंदन दमानी वक्स्थापकीय संचालक ब्रेआयएन:०००५८३९६

कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित **फ्रण्याची प्रक्रिया सुरू क**रेल.

जिलेट इंडिया लिमिटेडकरीता
सही/-
फ्लेबिओ मचाडो
कंपनी सचिव

GSL SECURITIES LIMITED

CIN : L65990MH1994PLC077417

1/25 & 1/26, 1st Floor, Tardeo Airconditioned Market Society, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No: 022-23516166 Email: gslsecuritiesltd@gmail.com Website: www.gslsecurities.com						
E	EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2024 (Rs. in Lacs)					
Sr.	Sr. Quarter e		luarter ende	ter ended	Year ended	
No.	Particulars	31.03.24 Audited	31.12.23 Unaudited	31.03.23 Audited	31.03.24 Audited	31.03.23 Audited
1	Total Income from Operations	-4.05	8.35	8.21	18.71	22.63
2	Other Income	64.61	0.04	0.03	64.89	0.54
3	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	53.63	1.52	-0.18	55.21	-11.27
4	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	53.63	1.52	-0.18	55.21	-11.27
5	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	45.01	1.52	-0.18	46.58	-11.28
6	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]	-0.16	2.01	-7.92	25.42	-23.77
7	Equity share capital	325.00	325.00	325.00	325.00	325.00
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown					
	in the Balance sheet of previous year)	243.77	243.93	218.35	243.77	218.35
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations)					
	(a) Basic	1.38	0.05	-0.01	1.43	-0.35
	(b) Diluted	1.38	0.05	-0.01	1.43	-0.35

The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Audited Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.con and on the company website: www.gslsecurities.com

1) The above Audited results were taken on record by the Board of Directors of the company in its meeting held on 21st May, 2024.

2) Provision for Income Tax has been made for the current year.

3) Provision for Deferred Tax has been made on the timing difference on account of depreciation on Fixed Assets.

- The Company operates in only one segment (i.e financial activities)
- 5) Figures for the previous period are regrouped rearranged whereever necessary.
- 6) The figures of the last quarter are the balancing figures between Audited figures in respect of full financia year upto 31st March and the unaudited published year to date figures upto 31st December, being the date of the end of the third quarter of the financial year.

7) No. of investor complaints i) received	ii) dispose iii) unresolved : Nil.	For GSL Securities Ltd. Sd/-
		S.K. Bagrodia
Place : Mumbai		Managing Director
Date : 21.05.2024		DIN:00246168